

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नीरा-भीमा (ता.इंद्रापूर, जि.पुणे) सहकारी कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील सभासद करून न घेतल्याबाबत

(१) ४७२६ (२७-०१-२०१५) श्री.दत्तात्रय भरणे (इंद्रापूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पूणे जिल्ह्यातील इंद्रापूर येथील नीरा-भीमा सहकारी कारखाना उभारणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून व विविध सोसायट्याकडून कर्ज घेवून शेअर्स खरेदीसाठी सभासद होण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यामार्फत १५ वर्षा पूर्वी पैसे भरले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शेतकऱ्यांनी पैसे भरूनही सभासद करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यांची कारणे काय आहेत व त्यांना सभासद केव्हा करून घेण्यात येईल?

श्री. सुभाष देशमुख (३०-०१-२०१९) : (१) होय हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) कारखान्यांकडे विविध कार्यकारी सोसायट्यामार्फत रक्कम जमा केलेल्या एकूण २९२६ शेतकऱ्यांपैकी १७१९ शेतकऱ्यांना त्यांनी सभासदत्वासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांना कारखान्याने सभासद करून घेतले नाही पैसे भरलेल्या शेतकऱ्यांपैकी १२०७ शेतकऱ्यांना सभासद करून घेतले आहे.

सभासदत्वासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेनंतर व पोटनियमाप्रमाणे रक्कम रु. १०,०००/-पूर्ण जमा केल्यानंतर उर्वरित लोकांना सभासदत्व देणेबाबत कारखान्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल.

वि.स. ५३६ (२)

**येवला व निफाड येथील अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये
गणवेश पुरवठा करण्यात येत नसल्याबाबत**

(२) १२८८८ (१०-०४-२०१५) श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय निवासी शाळा, बाभूळगांव (येवला) व रसलपूर (निफाड) या शाळांमधील अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्ष संपत आले तरी गणवेश पुरवठा करण्यात आला नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच यांस जबाबदार असणा-या प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त समाजकल्याण, नाशिक यांचेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०१-०१-२०१९) : (१) नाही

सन २०१३-२०१४ व सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दोन गणवेशांचे वाटप करण्यात आलेले असून, या निवासी शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिलेले नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर आयटी पार्कपरिसरातील प्राथमिक शाळेसाठी राखीव असलेला भूखंड
ज्ञानप्रबोधिनी संचलीत अंध शाळेकरिता उपलब्ध करून देण्याबाबत**

(३) ५९४४७ (२४-१२-२०१६) श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : तारांकित प्रश्न क्रमांक ४१०१३ ला दिनांक ११ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील आयटी पार्क परिसरातील प्राथमिक शाळेसाठी राखीव असलेल्या जागा ज्ञानप्रबोधिनी संचलित अंधशाळेकरिता देण्याची मागणी गत १६ वर्षांपासून करित आहेत हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यावर अद्यापही प्रशासनाने निर्णय घेतला नाही हेही खरे आहे काय,

(३) अद्याप निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२७-१२-२०१८) : (१) होय.

(२) नाही.

शैक्षणिक संस्थाना जमीन देणे ही बाब महसुल व वन विभागाच्या अखत्यारीतील असून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सदरहू शाळेसाठी जमीन मागणीचा प्रस्ताव दिनांक २१/११/२००२

वि.स. ५३६ (३)

अन्वये सादर केला होता. महसुल व वन विभागातील याबाबतची नस्ती मंत्रालयीन आगीत नष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना फेर प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले होते. सदर कागदपत्राची पूर्तता करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर सुरु आहे.
(३) प्रश्नच उद्भवत नाही.

**राज्य शासनाने सहकारी साखर कारखाने उभे करण्यासाठी दिलेले भागभांडवल
कारखान्याचे बांधकाम अपूर्ण असल्याने अडकून पडल्याबाबत**

(४) ५९५८९ (२६-०९-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने सहकारी साखर कारखाने उभे करण्यासाठी सन १९९२ ते २००० या दरम्यान ६ सहकारी साखर कारखान्यांना अंदाजे ५९.८९ कोटी रुपये भागभांडवल कारखान्याचे बांधकाम अपूर्ण असल्याने अडकून पडल्याचे माहे जून, २०१६ वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर ६ कारखान्यांचे अंदाजे ३० ते ९५ टक्के बांधकाम पूर्ण होऊनही भागभांडवलाअभावी साखर कारखाने अपूर्ण अवस्थेत आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०१-०१-२०१९) : (१), (२) व (३) राज्य शासनाने सहकारी साखर कारखाने उभे करण्यासाठी सन १९९२ ते २००० च्या दरम्यान राज्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांना रु.२७२४.३९ लाख इतके भागभांडवल वितरीत केले आहे.कारखान्यांच्या अपूर्ण बांधकामामुळे सदर भागभांडवल अडकून पडले आहे. शासनाने भागभांडवल वितरीत केले असल्याने भागभांडवलाअभावी साखर कारखाने अपूर्ण अवस्थेत आहेत, हे खरे नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द यांना रमाई आवास
(घरकुल) योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत**

(५) ६१३१३ (२०-०८-२०१६) कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : तारांकित प्रश्न क्रमांक ४६७८५ ला दिनांक २१ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द नागरिकांना रमाई आवास (घरकुल) योजनेचा लाभ मिळत नसल्याने शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

वि.स. ५३६ (४)

- विभाग दिनांक १५ मार्च, २०१६ अन्वये शहरी भागात रमाई आवास योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांनी ७/१२ चा उतारा सादर करण्याची अट वगळण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ७/१२ ची अट रद्द करूनही या योजनेचा लाभ सोलापूर शहरात मिळाला नसल्यास सोलापूर महानगरपालिकेला या योजनेसाठी मिळालेला १७ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत पाठवावा लागला हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संदर्भात चौकशी करून रमाई योजनेचा लाभ सोलापूर शहरातील अनुसूचित जाती व नवबौध्द नागरिकांना मिळण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले (१९-१२-२०१८) : (१) होय.

(२) होय.

रमाई आवास योजनेतर्गत सन २०१६-१७ चे उद्दीष्ट पूर्ण न झाल्याने सोलापूर महानगरपालिकेकडे शिल्लक असलेल्या निधीतून रु.१७९६.०० लक्ष इतका निधी नांदेड महानगरपालिकेकडे देण्यात आलेला आहे.

(३) सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील २४४ लाभार्थ्यांना निधी वितरणाचे काम सुरु असून, पुढील ४६३ बी.पी.एल. लाभार्थ्यांना मंजूरी देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पाच सहकारी जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करणेबाबत.

(६) ७७६८८ (०६-०५-२०१७) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील, नागपूर, वर्धा, बुलढाणा, नाशिक आणि धुळे या पाच सहकारी जिल्हा बँकांनी आर्थिक स्थिती न सुधारल्यास बँकांचा परवाना रद्द करून त्यांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा राज्य शासनाने माहे जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा या तीन सहकारी जिल्हा बँकांचा बँकिंग परवाना रद्द करणे व सदर बँका अवसायनात काढण्याचे रिझर्व्ह बँकेने आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त, पाचही जिल्हा बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत व त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुभाष देशमुख (३१-१२-२०१८) : (१) नाही.

(२) नाही.

(३) उक्त पाच बँकांना आर्थिक समस्या आहेत, त्याची कारणे व त्यासाठी केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत.

(१) नागपूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रोखे खरेदीत केलेल्या गुंतवणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे बँकेस ताळेबंदात रु. १५३ कोटींची तरतूद करण्यात आली, त्यामुळे बँकेच्या संचित तोट्यात वाढ होऊन बँकेचे नक्त मूल्य उणे झाले.

(२) वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होमट्रेड कंपनीच्या रोख्यामध्ये केलेल्या रु. २५ कोटी रक्कमेची गुंतवणूक अनियमित झाली. त्यामुळे बँकेस ताळेबंदात तरतूद करता आली नाही. वर्धा जिल्ह्यात सतत ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याने बँकेस शेतीकर्जाच्या वसुलीस सक्ती करता आली नाही. बँकेच्या येणे कर्जामध्ये पीक कर्जाचे प्रमाण ७६ टक्के असल्याने व कर्जवसुली अल्प असल्याने बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली. त्यामुळे बँकेचे नक्त मूल्य व भांडवल पर्याप्तता उणे झाली.

(३) बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यत्वे सूतगिरण्या व साखर कारखाने यांना दिलेले कर्ज थकित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संचित तोट्यात वाढ झाली व बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली.

(४) नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वभांडवलातून उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केल्यामुळे तसेच कर्ज दिलेले साखर कारखाने एन.पी.ए झालेले असून बंद स्थितीत असल्यामुळे, ३२३ विविध कार्यकारी संस्थांकडे रु. १७४ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची अनिष्ट तफावत असल्यामुळे, उपसा जलसिंचन संस्थांकडे रु.५४ कोटी ६५ लाख थकित कर्ज असल्यामुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जवसुलीवर मर्यादा येत असल्याने बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.

(५) धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपसा जलसिंचन सुविधा व पाणीपुरवठा संस्थांना कर्जवाटप केल्यामुळे व या संस्था तोट्यात गेल्यामुळे, पीक कर्जवाटपात झालेल्या तोट्यामुळे, शिरपूर सहकारी साखर कारखाना व प्रियदर्शिनी सूतगिरणी यांच्याकडे कर्ज थकित झाल्यामुळे व ठेवीदारांनी बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेतल्या व धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद/ पंचायत समिती यांनी त्यांचे व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकाकडे वळविले असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली.

उपाय योजना- नागपूर, वर्धा, बुलडाणा तसेच धुळे- नंदूरबार या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना रिझर्व बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी बँकेचे नक्त मूल्य अधिक्यदर्शक (Positive) तसेच बँकेस रिझर्व बँकेने विहित केलेल्या प्रमाणात भांडवल पर्याप्तता साध्य करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य शासनाने धुळे- नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रु. ५८.२० कोटी अर्थसहाय्य दिले असून बँकेस भारतीय रिझर्व बँकेचा परवाना प्राप्त झाला आहे.

केंद्र शासनाच्या योजनेनुसार नागपूर, वर्धा, बुलडाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ७ % भांडवल पर्याप्तता साध्य करण्यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे रु. १५६.५५ कोटी, रु. १६१.२१ कोटी व रु. २०६.९९ कोटी अर्थसहाय्य दिले आहे. या अर्थसहाय्यामुळे बँकांना रिजर्व बँक परवाना प्राप्त झाला आहे.

वि.स. ५३६ (६)

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य शासनाच्या 'अ' श्रेणीच्या मान्यता प्राप्त खाजगी अपंग
शाळाना अनुदान मिळत नसल्याबाबत**

(७) ७८८७३ (२१-०४-२०१७) श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या 'अ' श्रेणीच्या मान्यता प्राप्त १२३ खाजगी अपंगाच्या शाळा व कर्मशाळांना दिनांक ०८ एप्रिल, २०१५ रोजी १०० टक्के अनुदान देण्याचा आदेश सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून त्याला अद्यापपर्यंत पदमान्यता मिळाली नसल्याबाबतची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या १२३ खाजगी अपंगाच्या शाळा व कर्मशाळा मागील १५ वर्षांपासून अविरत कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संस्थेत शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व कर्मचा-यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले (१५-१२-२०१८) : (१) व (२) शासन निर्णय दिनांक ६/११/२०१८ रोजी १२३ पैकी कार्यरत असलेल्या १२१ शाळा / कर्मशाळांना पद मान्यता देण्यात आली आहे.

(३) नाही.

४) व (५) प्रश्नच उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यातील शेणवा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत
महामंडळातील सहायक अभियंता, यांनी केलेला गैरव्यवहार**

(८) ८०१२८ (२८-११-२०१७) श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यातील शेणवा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील सहायक अभियंता, श्रीनिवासन यांच्या कार्यकालात अनागोंदी व गैरप्रकार सुरु असल्याबाबतच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी मुख्य अभियंता, कल्याण यांच्याकडे केल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच स्थानिक नागरिकांना विद्युत जोडणीसाठी दोन ते तीन महिने थांबावे लागत असून अदिवली येथील कान्हे या फार्महाऊसवर मात्र ३१५ के.व्ही.चा ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम तातडीने स्वतः सहायक अभियंता यांच्या उपस्थितीत करण्यात आले, हेही खरे आहे काय,

वि.स. ५३६ (७)

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित सहायक अभियंता यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) माहे जानेवारी, २०१७ मध्ये सहायक अभियंता, शेणवा शाखा यांच्याबाबत तक्रार झाल्यानंतर महावितरणच्या कल्याण मंडळ-२ कार्यालयाकडून सदर तक्रारीची चौकशी करण्यात आली असून संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सालेकसा (जि. गोंदिया) येथील महावितरण वीज कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनियमितेमुळे वीज ग्राहकांची होत असलेली फसवणूक

(९) ८०४४१ (२८-०४-२०१७). **श्री.संजय पुराम (आमगाव) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सालेकसा (जि. गोंदिया) येथील महावितरण वीज कंपनीच्या स्थानिक अधिकार्यांच्या अनियमितेमुळे वीज ग्राहकांच्या मीटरसाठी एजन्सी नियुक्त केलेली असून सदर एजन्सी शहरी व ग्रामीण भागात वीज मीटर युनिटचे देयक आकारणीचे दरमहा फोटो व रिडिंग न घेता दोन-तीन महिन्यांचे रिडिंग घेऊन वीज ग्राहकांना अवास्तव देयके तयार करून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या सुमारास आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-०२-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये १६५२ ग्राहकांना व डिसेंबर, २०१६ मध्ये १५६६ ग्राहकांना सरासरी वीज बिल देण्यात आले. नंतर मोबाईल ॲपद्वारे माहे जानेवारी, २०१७ मध्ये या ग्राहकांच्या वीज मीटरचे अचूक वाचन घेऊन वीज बिल देण्यात आलेले आहे. याप्रकरणी केलेल्या चौकशीत संबंधित मीटर वाचन एजन्सीने चुकीचे मीटर वाचन व पंचीग केल्यामुळे वर्ष २०१६-१७ मध्ये रुपये १८९४९/- इतका दंड म्हणून कपात करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मांजरा, तावरजा (जि.लातूर) प्रकल्पातील शेतीपंपाच्या वीजबिलात झालेले गैरप्रकार.

(१०) ८४२२७ (२८-११-२०१७) श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर जिल्ह्यात सन २०१२ पासून मांजरा, तावरजा आदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पातील व प्रकल्पाच्या कालव्यावरील पाण्याअभावी अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेतीपंप बंद असतानाही विद्युत देयके देण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व संबंधित पाटबंधारे कार्यालयाच्या प्रमाणपत्रानुसार बंद असलेल्या विद्युत पंपाची जास्तीची व चुकीची विद्युत देयके कमी करून देण्याबाबत उप अभियंता, महावितरण उपविभाग मुरुड (ता.जि.लातूर) यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, लातूर यांच्याकडे दिनांक २५ फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या पत्रानुसार शिफारस केली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) संबंधित उपविभागीय अभियंता यांनी पाटबंधारे कार्यालयाचे प्रमाणपत्र व स्थळपाहणी अहवालानुसार चुकलेली वीज बिले दुरुस्त करून देण्यात आली आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

वाडा (जि.पालघर) येथे रिलायन्स गॅस कंपनी पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत

(११) ८८८८५ (१८-०८-२०१७) श्री.पास्कल धनारे (डहाणू), श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रिलायन्स गॅस कंपनीची दहेज-नागोठणे पाईपलाईन पालघर जिल्ह्यातून जात असून पेसा कायद्याचे उल्लंघन करून भूसंपादित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचे दिनांक १७ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारा निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केलेली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीअंती भूसंपादित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुभाष देसाई (०७-०१-२०१९) : (१) हे खरे नाही

(२), (३) व (४) पालघर जिल्हयातील रिलायन्स कंपनीचे गॅस पाईप लाईनमुळे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत मा. श्री. राजेंद्र गावीत लोकसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हयातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन झालेल्या चर्चेनुसार मा. मुख्यमंत्री महोदयांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग, जिल्हाधिकारी पालघर, सहसंचालक, नगर रचना कोकण विभाग यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समिती शासनास पाठविलेल्या अहवालानुसार खालील निर्णय घेण्यात आलेला आहे.

(१) समितीने शिफारस केल्याप्रमाणे रुपये ५९८४०/- प्रती गुंठा या दरास संबंधित शेतकरी व रिलायन्स कंपनी यांची सहमती असल्यास त्याचप्रमाणे खात्री करून त्यानुसार कार्यवाही करावी.

(२) संबंधित शेतकऱ्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम क्रमांक १ मध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा कमी असल्यास त्याचा वाढीव मोबदल्यासाठी विचार करण्यात यावा.

(३) सदर वाढीव मोबदल्याच्या रकमेतून त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या रकमेतून त्यांना यापूर्वी देण्यात आलेली रक्कम वजा करून फक्त फरकाची रक्कम त्यांना देण्यात यावी.

(४) ज्या शेतकऱ्यांना रुपये ५९८४०/- किंवा त्यापेक्षा जास्त दर दिला आहे त्याचा वाढीव मोबदला देण्यासाठी विचार करण्यात येऊ नये.

महावितरणच्या फेरआढावा याचिकेमुळे राज्यात वीज दरवाढीची असलेली शक्यता

(१२) १०८०६ (०९-०८-२०१७) श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महावितरणने त्यांच्या जमाखर्चाचा ताळेबंद मांडताना आलेली महसुली तुट भरून काढण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे महसुल वाढीसाठी फेरआढावा याचिका दाखल केली असल्याची बाब माहे जून, २०१७ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू याचिकेत तीन वर्षात २४ हजार कोटींची मागणी करण्यात आली असून सदरहू याचिका मान्य झाल्यास राज्यातील वीज ग्राहकांवर सरासरी १२ टक्के वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू वीज दरवाढ न होण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) सन २०१८-१९ ते २०१९-२० या कालावधीकरिता सुधारित वीजदराबाबतची याचिका महावितरण कंपनीने दिनांक ०४.०७.२०१८ रोजी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाखल केली होती.

(२) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिनांक १२.०९.२०१८ च्या वीजदर आदेशान्वये महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांकरिता सुधारित वीज दर लागू केले आहेत. सदर वीज दर

वि.स. ५३६ (१०)

दिनांक १.९.२०१८ पासून अंमलात आले असून सन २०१८-१९ च्या विद्यमान लागू असलेल्या वीज दरामध्ये सरासरी ३ ते ५% इतकी वाढ व सन २०१९-२० च्या वीज दरामध्ये सरासरी ४ ते ६% इतकी वाढ करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हा बँकेकडून (जि.जळगांव) शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाबाबत

(१३) ९१९९५ (१८-०८-२०१७) श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची माहिती दिनांक १८ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास शासनाकडे पाठविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या माहितीनुसार शासनाने थकीत कर्जाबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) असल्यास, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. सुभाष देशमुख (१९-१२-२०१८) : (१) होय.

(२) शासनाने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या माफीबाबत "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७" अंमलात आणलेली आहे.

(३) या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया राबविण्यात आली असून दि.२४.१०.२०१८ अखेर एकुण २.३५ लाख खातेधारकांना रु. ९८३.१३ कोटी रकमेचा लाभ देण्यात आला असून सदर योजनेची कार्यवाही सुरू आहे.

**गंजाड, रायतळी (ता.डहाणू, जि. पालघर) तसेच जंगलपट्टी भागातील
आदिवासी पाड्यात मीटर रिडिंग मध्ये झालेला गैरप्रकार**

(१४) ९३०६७ (०९-०८-२०१७) श्री.अमित घोडा (पालघर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू तालुक्यातील (जि. पालघर) गंजाड, रायतळी तसेच जंगलपट्टी भागातील आदिवासी पाड्यात मीटर रिडिंग न घेताच ३५ ते ४० हजारांचे वीज देयक दिल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच तालुक्यातील वधना, निकने, रानशेत तलासरी सूत्रकार, डोंगरपाडा येथे निविदा होऊनही वीज खांब आणि वाहिनीची जोडणी करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५३६ (११)

(३) असल्यास, उक्त प्रश्न भाग १ व २ बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,त्यानुसार अवास्तव वीज देयक देणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली तसेच वीज खांब आणि वाहिनीची जोडणी देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) तीन ग्राहकांना रु. ३५,०००/- च्या वर वीज देयके देण्यात आलेली होती.

(२) हे खरे आहे.

(३) मिटर रिडींग न घेतल्यामुळे सरासरी वीज देयके दिल्याने ३ ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीसह रु.३५,०००/- च्या वर वीज देयके दिल्याचे आढळून आले. सदर ग्राहकांचे मिटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून काम काढून घेऊन दुसऱ्या एजन्सीला देण्यात आले आहे. तसेच इहाणू तालुक्यातील वधने, निकने, रानशेत आणि तलासरी सूत्रकार, डोंगरपाडा या गावातील विद्युत वाहिनीच्या कामासाठी दि. २०.१०.२०१६ रोजी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनःश्च महावितरण कंपनीच्या पालघर लघुमंडळ अंतर्गत ह्या निविदेला ५ वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नव्हता. तदनंतर विभागीय स्तरावर पुनःश्चः निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारास कार्यादेश देण्यात आले असून कामे प्रगतीपथावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बारवी धरण (ता.मुरबाड,जि.ठाणे) या प्रकल्पातील प्रकल्प
बाधितांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत**

(१५) १६२८८ (२९-१२-२०१७) श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.महेश चौघुले (भिवंडी पश्चिम), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत) : तारांकित प्रश्न क्रमांक ९०००५ ला दिनांक ३१ जुलै, २०१७ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बारवी धरण (ता.मुरबाड, जि.ठाणे) या प्रकल्पातील प्रकल्प बाधितांना शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश मा.उद्योग व मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना दिनांक ८ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या मान्यतेबाबत शासनामार्फत प्रक्रिया सुरु आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५३६ (१२)

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (१९-१२-२०१८) : (१) बारवी धरणाची उंची वाढविल्यामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पबाधितांना पाण्याच्या वापराच्या समन्यायी पध्दतीने संबंधित आस्थापनेवर नेमणूकीबाबतचा शासन निर्णय दिनांक १८/०९/२०१७ रोजी नगर विकास विभागाने निर्गमित केलेला आहे.

(२), (३) व (४)

शासन निर्णय दिनांक १८/०९/२०१७ अन्वये ११६३ पदांना मंजूरी देण्यात आली आहे. तथापि प्रकल्पबाधित कुटुंबाची संख्या वाढल्यामुळे महामंडळाकडून ९५ वाढीव पदांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून ११६३ एवजी १२५८ पदांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

**बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीत बॉम्बे रियॉन फॅशन कंपनीत
विजेचा शॉक लागून झालेला कामगाराचा झालेला मृत्यु**

(१६) ९८४८३ (०६-०१-२०१८) श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) :
सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बोईसर- तारापूर औद्योगिक वसाहतीत बॉम्बे रियॉन फॅशन प्लॉट क्रमांक सी-६/७ या कंपनीत दिनांक ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास विजेचा शॉक लागून श्री.राजेश राधेश्याम दुबे या ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यु झाला, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, बोईसर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये महिन्यातून किमान एक कामगाराचा मृत्यु होत असल्याचेही उघडकीस आहे आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, विजेचा शॉक लागून झालेल्या सदर मृत्युबाबत चौकशी केली आहे काय,
(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार बोईसर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होणारे कामगारांचे मृत्यु रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तसेच सदर कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) होय. विद्युत निरीक्षक, ठाणे-१ यांनी सदर अपघाताची चौकशी केली आहे.

(४) दिनांक ०७.१०.२०१७ रोजी मे.बॉम्बे रियॉन फॅशन लिमिटेड या कंपनीमध्ये श्री.राजेश राधेश्याम दुबे हे स्ट्रिचिंग मशीनवर काम करीत असताना त्यांचा संपर्क सदोष वीजसंच

वि.स. ५३६ (१३)

मांडणीमुळे विद्युतभारीत झालेल्या स्टिचिंग मशीनशी आल्यामुळे त्यांना विद्युत धक्का बसून सदर प्राणांतिक अपघात घडल्याचे आढळून आले. सदर अपघातास सदोष वीजसंच मांडणी ठेवल्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. मयत इसमाच्या वारसास रु.२,५०,०००/- कारखाना व्यवस्थापनाने दिलेले आहेत. तसेच The Employee Compensation Act १९२३ मधील तरतुदीनुसार रु.७,६८,५६०/- इतक्या रकमेची भरपाई देण्यात आली आहे.

शासनाच्या वतीने औद्योगिक आस्थापना मधील विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून औद्योगिक आस्थापनांच्या विद्युत संचमांडणीची विद्युत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वार्षिक निरीक्षणे केली जातात. त्याचप्रमाणे विद्युत सुरक्षिततेबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येते. दरवर्षी विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अहेर बाहेर (ता.गेवराई, जि.बीड) या गावात वीज देयकामध्ये झालेला गैरप्रकार

(१७) १९१४७ (०२-०१-२०१८) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहेर बाहेर (ता.गेवराई, जि.बीड) गावातील ग्रामस्थांनी वीज देयक भरूनही गत ५ महिन्यांपासून त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची बाब दि. २६.०९.२०१७ रोजी निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त गावांत वीज देयक भरूनही वीज पुरवठा खंडित ठेवण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय, त्यानुसार वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) बीड जिल्ह्यातील गेवराई उपविभागातील मौजे आहेर बाहेर या गावामध्ये एकूण २०२ वीज ग्राहक असून त्यापैकी थकबाकीपोटी एकूण १६४ ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. त्यांची थकीत रक्कम एकूण रु.३४.०६ लक्ष आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खोमनाळ वि.स.का.स.सो. मर्यादित खोमनाळ (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर)

या सोसायटीमध्ये झालेला गैरव्यवहार

(१८) १०००६४ (०६-०१-२०१८) श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५३६ (१४)

(१) खोमनाळ वि.स.का.स.सो. मर्यादित खोमनाळ (ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) या सोसायटीमध्ये बनावट रोखे करून पैशाचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणामध्ये प्रशासनाने अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचे आढळून आले आहे, हे खरे आहे का,

(२) असल्यास, या खोमनाळ संस्थेमध्ये शासनाच्या पंजावराव देशमुख व्याज सूट योजना अंतर्गत खोमनाळ गावामध्ये जमीन व पिके नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून, त्यावर खोटे शिक्के मारून पैशाचा गैरव्यवहार झाल्याचे ही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे का,

(३) असल्यास, सदर प्रकरणी दोषींवर संबंधित विभागाकडून शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंब कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (२७-१२-२०१८) : (१) नाही.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याबाबत

(१९) १०१३७४ (१३-०७-२०१८) श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासह राज्यातील इतरही १६ जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नाबाईचे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची अभ्यास समिती गठीत केली असल्याचे दिनांक ४ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या जिल्हा बँकांचे राज्य सहकारी बँकामध्ये विलिनीकरण करण्याचे राज्य शासन विचाराधीन असल्याचेही आढळून आल्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता दिसून येत आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०२-०१-२०१९) : (१) नाही.

राज्यातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संरचनेचे मुल्यमापन करून त्याबाबत शासनास आवश्यक ती उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने नाबाईचे माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची अभ्यास समिती दिनांक ६ नोव्हेंबर, २०१७ च्या शासन निर्णयाने गठीत केली.

वि.स. ५३६ (१५)

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

योगेश्वरी (जि.बीड) येथील सूतगिरणी बंद पडल्याबाबत

(२०) १०३२५४ (१३-०७-२०१८) श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) योगेश्वरी (जि.बीड) येथील सूतगिरणी बंद पडल्याने शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार यांचेवर विपरीत परिणाम झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास शेतकऱ्यांच्या सुतगिरणीसाठी घेण्यात आलेल्या जमिनीवर ४ कोटींचा बोजा आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत वस्त्रोद्योग संचालक यांनी चौकशीचे आदेश दिले असतांना देखील सहकार निबंधकांकडून याबाबत जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासन कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०१-०१-२०१९) : (१) व (२) गिरणीने प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने उभारणी न केल्याने गिरणीचे उत्पादन माहे जून २०१४ पासून बंद झाले आहे. सूतगिरणीने प्रकल्प उभारणीकरीता सन १९९३ मध्ये ३१ एकर १० गुंठे जमीन रु. ३,९०,६१०/- इतक्या रकमेस खरेदी केली असून सदर जमीन तहसिलदार, केज यांच्या दि.२०.९.१९९३ च्या आदेशान्वये बिगर शेती मान्यता देण्यात आली आहे. त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणांनी खर्चात वाढ होऊन दि.३१.३.२०१३ च्या प्रमाणित ताळेबंदानुसार रु.९,२२,६९,४४७/- इतका संचित तोटा आहे. सूतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून रु.३६०.०० लाख इतके मध्यम मुदती कर्ज घेतले होते व त्यासाठी गिरणीने दि. २७.९.१९९३ रोजी गहाणखत करून दिले आहे. सदरचे कर्ज थकित झाल्यामुळे बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत सूतगिरणीची मालमत्ता पूर्णपणे जप्त केली आहे.

(३) नाही. श्री. बलभीम मुंडे, सामाजिक कार्यकर्ता, किल्लेधारूर, ता. धारूर, जि. बीड यांनी योगेश्वरी सहकारी सूतगिरणी, होळ ता. केज, जि. बीड या सूतगिरणीच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करून सूतगिरणीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत व तसे न केल्यास आमरण उपोषणास बसण्याबाबत शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली होती. त्याअनुषंगाने सदर सूतगिरणीबाबत सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत संचालक वस्त्रोद्योग, नागपूर यांना वेळोवेळी कळविण्यात आले होते. त्यानुसार संचालक वस्त्रोद्योग यांनी दि.७.१.२०१७ च्या पत्रान्वये प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, औरंगाबाद यांच्याकडून तक्रार अर्जाची सखोल चौकशी करून मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल मागविला होता. प्रादेशिक उपसंचालकांनी दि.२२.१.२०१८ च्या पत्रान्वये

चौकशी अहवाल वस्त्रोद्योग संचालनालयास सादर केला असून संचालनालयाने दि. २१.३.२०१८ अन्वये चौकशी अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवालात, योगेश्वरी सूतगिरणी बंद असून गिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज थकित झाल्यामुळे बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत सूतगिरणीची संपूर्ण मालमत्ता जप्त केली आहे असे नमूद केले आहे. तसेच लेखापरिक्षण अहवालात अपहार, गैरव्यवहार याबाबत अभिप्राय नसल्याचे दिसून येते असे विशेष लेखापरिक्षक, वर्ग -१, सहकारी संस्था (सूतगिरणी) सोलापूर यांनी नमूद केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मौजा तुमसर व मोहाडी (जि. भंडारा) तालुक्यातील सावकारी कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता वंचित राहावे लागल्याबाबत

(२१) १०३५५२ (०६-०१-२०१८) श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा तुमसर व मोहाडी (जि. भंडारा) तालुक्यातील सावकारी कर्जमाफी योजनेत पात्र असूनही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता वंचित राहावे लागले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वंचित लाभार्थ्यांस लाभ मिळण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.सहकार व पणन मंत्री यांना दिनांक ७ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले, हे खरे आहे का,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (२७-१२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) खरे आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्यातील सावकारी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ६६ लाभार्थ्यांची माहिती कर्जमाफी योजनेची मुदत संपल्यानंतर प्राप्त झाल्याने त्यांना सदर योजनेचा लाभ मिळू शकला नाही.

संबंधीत तलाठ्यांनी कर्जदार शेतकऱ्यांची माहिती योजनेची मुदत संपल्यानंतर सादर केल्याची बाब सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तुमसर व भंडारा यांनी दिनांक २.१२.२०१७ रोजीच्या अहवालान्वये जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गांधीनगर, (ता.लोहा, जि. नांदेड) येथील कलंबर विभाग सहकारी
साखर कारखाना लि. विक्रीबाबत**

(२२) १०४०१२ (१३-०७-२०१८) श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गांधीनगर, (ता.लोहा, जि. नांदेड) येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना लि. विक्रीबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने दिल्यानंतर सदरच्या निविदा प्रक्रियेत एकच निविदा प्राप्त झाली होती हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निविदा प्रक्रियेनुसार सदरचा साखर कारखाना प्रणव ऑटो पार्टस प्रा.लि. , औरंगाबाद या कंपनीला विकण्यात आला आहे हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कंपनीने या कारखान्याची देय असलेली सर्व रक्कम भरण्यात येऊनही अद्यापही सदरील साखर कारखाना या कंपनीला हस्तांतरीत करण्यात आला नाही हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरील साखर कारखाना हस्तांतरीत न करण्याची कारणे काय आहेत,

(५) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०१-०१-२०१९) : (१) होय.

(२), (३) , (४) व (५) गांधीनगर,(ता.लोहा,जि.नांदेड) येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्याच्या विक्रीबाबत पाचव्यांदा राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये दि.२०/१०/२०१६ रोजी उघडण्यात आलेल्या निविदांमध्ये प्रणव ऑटो पार्टस प्रा.लि.,औरंगाबाद या एकाच कंपनीची रू.२०,५१,११,५२१/-रकमेची निविदा प्राप्त झाली होती. प्रणव ऑटो पार्टस प्रा.लि.,औरंगाबाद यांनी निविदेमधील अटीस अनुसरून ईएमडी रू.२,०४,३७,८००/- इतकी रक्कम अवसायक यांच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा नांदेड येथील खात्यावर दि.१९/१०/२०१६ रोजी आर.टी.जी.एस.द्वारे जमा केली आहे.तथापि इ.एम.डी.रू.२,०४,३७,८००/-रकमेशिवाय प्रणव ऑटो पार्टस प्रा.लि यांचेकडून उर्वरीत रू.१८,४६,७३,७२१/- इतकी रक्कम बँक खात्यात जमा केली नाही.त्यामुळे विक्री प्रक्रिया अंतिम झाली नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँक (जि.नाशिक) येथील बँकेत झालेला गैरप्रकार

(२३) १०५५८४ (२३-०४-२०१८) श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमित झनक (रिसोड), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५३६ (१८)

(१) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेकडे कोट्यवधी रुपयांच्या जनतेच्या ठेवी असून दिनांक ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी झालेल्या नोटाबंदीनंतर झालेल्या संशयास्पद व्यवहाराबाबत बँकेची चौकशी सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बँकेमध्ये गरीब जनतेच्याही ठेवी असून या ठेवी बँक अदयापही गरीब जनतेस परत करू शकली नाही, तसेच या बँकेमध्ये लाखो कर्मचाऱ्यांचे पगार, निराधार, अपंग लोकांचे मानधन असते परंतु वेळेवर बँकेच्या ठेवी परत मिळत नसल्याने त्यांची आर्थिक गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१९-१२-२०१८) : (१) नाही.

(२) नाही,

परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील रु ५०० व रु १००० अशा एकूण रु. ३४१ कोटीच्या बाद नोटा दिर्घकाळ न स्विकारल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस लिक्विडिटीचा प्रश्न निर्माण झाला होता. तदनंतर बँकेची अत्यल्प वसूली झाली परिणामी ठेवीदारांच्या ठेवी परत देणे अवघड झाले.

सद्यस्थितीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शाखांना निधी उपलब्ध करून देऊन सुमारे १.२५ लाख ठेवीदारांना रु. ३५० कोटी रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच बँकेच्या प्रधान कार्यालयामार्फत खातेदारांच्या मागणीनुसार NEFT/RTGS सुविधा उपलब्ध करून देत आहे.

३) व ४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाबाबत

(२४) १०५७५९ (०४-०४-२०१८) श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.चरण वाघमारे (तुमसर), डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेतील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती पश्चात ग्रॅज्युएटी रजा रोखीकरण व प्रलंबित महागाई भत्ता इत्यादी रक्कमेचा

आर्थिक लाभ तातडीने देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान मा.सहकार मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकासह (भू-विकास) शिखर बँक अवसायनात काढल्यानंतर सहकार व पणन विभागाने बँकीची विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागविण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोल्हापूर व नाशिक वगळता कोणत्याही बँकेच्या विक्रीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने भू-विकास बँकांची विक्री प्रक्रिया ठप्प झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या पश्चात एक महिन्याच्या आत आर्थिक लाभ देणे क्रमप्राप्त असताना मागील आठ ते दहा वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा आर्थिक लाभ न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१२-१२-२०१८) : (१) होय.

(२) व (३) अंशतः खरे आहे.

राज्यातील २० भुविकास बँकांच्या ४५ मालमतांची ई-टेंडरद्वारे विक्री करण्याबाबत सहकार आयुक्तांना दिनांक २४.७.२०१७ रोजीच्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले होते.

उपरोक्त २० बँकांपैकी ९ भुविकास बँकांच्या अंतरीम अवसायन आदेशाविरुद्ध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने या बँकांच्या मालमतांच्या विक्रीची कार्यवाही सुरु करण्यात आलेली नाही. उर्वरीत ११ भुविकास बँकांच्या २० मालमता ई-टेंडरद्वारे विक्री करण्याची कार्यवाही संबंधीत बँकांच्या अवसायकांमार्फत सुरु आहे. मात्र काही भुविकास बँकांच्या मालमता विक्री निविदा किमान तीन वेळा प्रसिद्ध करूनदेखील त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. याव्यतिरिक्त काही बँकांच्या मालमतांच्या नोंदीबाबत स्पष्टता नसल्याने या बँकांच्या मालमता विक्री झालेली नाही.

(४) व (५) राज्यातील भुविकास बँकांबाबत शासनाने दिनांक २४.७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये धोरणात्मक घेतला आहे. तसेच दिनांक ३.८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये भुविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे दायित्व वाढू नये यास्तव उक्त शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची देणी कर्ज वसूलीतून तसेच मालमता विक्रीतून देण्यात येणार असल्याने संबंधीत भुविकास बँकांच्या अवसायकांमार्फत मालमता विक्रीची कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

सुराणानगर भागात (जि.हिंगोली) विद्युत रोहित्रातुन ऑईल चोरीला गेल्याबाबत

(२५) १०६१९५ (०४-०४-२०१८) डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली येथे महावितरण कंपनीकडून भंगारमध्ये काढण्यात आलेल्या रोहित्रांचे सुटे भाग जागेअभावी उतरवून घेण्यास परभणी कार्यालयाने नकार दिला असल्याने हिंगोली येथे नवीन ५० रोहित्रांसाठी जागा मिळणे कठीण झाल्यामुळे महावितरणला शेतक-यांना नवीन रोहित्रांचा पुरवठा करता येत नसल्याचे दि. २४/१२/२०१७ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हिंगोली शहरातील सुराणानगरात ठेवण्यात आलेल्या विद्युत रोहित्रातुन ४०० लिटर ऑईल चोरीला गेले असल्याचेही दिनांक २८.१२.२०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले असून या प्रकरणी संबंधित ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच उक्त जिल्ह्यामध्ये ऑईलची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्यामुळे ऑईलचा तुटवडा निर्माण झालेला असून ऑईलच्या अभावी बंद पडलेले रोहित्र त्यामुळे वेळेवर दुरुस्त होत नसल्यामुळे शेतक-यांची गैरसोय होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, त्यानुसार शेतक-यांना नवीन रोहित्रे देण्याबाबत, ऑईल चोरी करणा-यांवर कारवाई करण्याबाबत व नादुरुस्त रोहित्र दुरुस्त होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

भांडार कक्ष परभणी येथील ई लिलावाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे भंगारमध्ये काढण्यात आलेले रोहित्रांचे सुटे भाग उतरवून घेण्यास विलंब झाला.

(२), (३) व (४) सुराणानगर भागात चालू असलेल्या डीपीवरील ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दि.२६.१२.२०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ६१ दुरुस्त केलेली वितरण रोहित्रे दुरुस्ती कंत्राटदाराकडून प्राप्त झालेली असून नादुरुस्त रोहित्रांच्या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. गाळणी कक्ष, हिंगोली येथे असे चोरीचे प्रकार घडू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले असून बाह्यस्त्रोत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अपंग संमिश्र (जि.वर्धा) केंद्रामध्ये झालेला गैरकारभार

(२६) १०६६०२ (१९-०४-२०१८) श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वर्धा जिल्ह्यातील अपंग संमिश्र केंद्रातील गैरकारभारातून अस्तित्वात नसलेल्या भोजनालयातून जेवण पुरविल्याची घटना माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी अस्तित्वात नसलेल्या भोजनालयाचा २ लाख ७२ हजार इतक्या रकमेचे देयक देखील अदा करण्यात आले आहे, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या केंद्रात निवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित असतांना सात अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर संपूर्ण प्रकरणी शासनाने चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने दोषीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे?
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२१-१२-२०१८) : (१) व (२) नाही.

(३) होय.

(४) सदरहू प्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांनी चौकशी केली असून त्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

(५) प्रश्नच उद्भवत नाही.

खामगाव, शेगांव, संग्रामपूर, मेहकर व लोणार (जि. बुलढाणा) या तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे दोन हजारांवर कुटूंबे विजेपासून वंचित असल्याबाबत

(२७) १०८६२५ (०४-०४-२०१८) श्री.राहुल बोंद्रे (चिखली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारंकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ३२७ मधील प्रश्न क्रमांक ६६५९९ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगाव, शेगांव, संग्रामपूर, मेहकर व लोणार (जि. बुलढाणा) या तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे दोन हजारांवर कुटूंबे वीजेपासून वंचित असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यासुमारास आढळून आले आहे, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, दारिद्र्यरेषेखालील कुटूंबांना वीज पुरवठा देण्याबाबत तसेच वीजपुरवठा देण्यात दुर्लक्ष करणा-या दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

वि.स. ५३६ (२२)

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबांना ऑक्टोबर, २०१८ अखेर वीज पुरवठा करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अपंग शाळांतील एकाकी पदांना एक विशेष वेतन श्रेणी देण्याबाबत

(२८) १०९१२७ (२०-०४-२०१८) श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सर्व शासकीय विभागातील एकाकी पदांना विशेष वेतनश्रेणी देण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याच धर्तीवर राज्यातील अपंग शाळांच्या एकाकी पदांना एक विशेष वेतन श्रेणी देण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी अपंग शाळांतील एकाकी पदांना एक विशेष वेतन श्रेणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१२-१२-२०१८) : (१) होय

(२) नाही.

(३) व (४) प्रश्नच उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील नागोठणे अॅग्री फार्म प्रा.लि. या कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना हीन वागणूक देण्यात येत असल्याबाबत

(२९) १०९८६३ (१९-०४-२०१८) श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील नागोठणे अॅग्री फार्म प्रा.लि. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची एक सहकंपनी असून या कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना हीन वागणूक देण्यात येत असून

वि.स. ५३६ (२३)

कंपनीमध्ये काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये दुजाभाव करीत असल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर माहे डिसेंबर, २०१७ च्या सुमारास मोर्चा काढला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, त्यानुषंगाने सदर प्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२०-१२-२०१८) : (१), (२) व (३) नागोठाणे अॅग्री फार्म प्रा.लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये दिनांक ३१ मार्च, २००६ रोजी झालेल्या सामंजस्य करारानुसार व दिनांक ०२ सप्टेंबर, २०१५ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त तथा समेट अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या कामगार कलह कायदा, १९४७ कलम १८ (३) प्रमाणे झालेल्या करारनाम्यानुसार सवलती देण्यात येतात.

सदर दिनांक ०२ सप्टेंबर, २०१५ रोजी करारनामा झाल्यानंतर कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये कोणताही कलह झालेला नसून त्यांनी माहे डिसेंबर, २०१७ च्या सुमारास कोणताही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला नाही.

४) प्रश्न उद्भवत नाही.

**विशेष विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानित शाळांमध्ये
विशेष शिक्षक नियुक्त करण्याबाबत**

(३०) ११०८८६ (२३-०४-२०१८). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

१. विशेष विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानित शाळांमध्ये अपंग मुलांना व कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक नियुक्त करणे हा नियम असल्याने सर्व अनुदानित शाळांमध्ये असे विशेष शिक्षक नियुक्त करण्याचे निर्देश माहे डिसेंबर, २०१७ वा त्यादरम्यान मा.उच्च न्यायालयाने शासनास दिले आहे हे खरे आहे काय,
२. असल्यास, या निर्देशानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
३. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१५-१२-२०१८) : (१) होय.

- (२) सदरहू प्रकरणी आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्नच उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथील मदनीनगर विद्युत उपकेंद्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड होऊन आग लागल्याबाबत

(३१) ११४२७६ (१८-०४-२०१८) श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- १) मालेगांव (जि.नाशिक) येथील मदनीनगर विद्युत उपकेंद्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड होऊन मोठी आग लागली असल्याचे दि. ३०.१२.२०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- २) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले,
- ३) असल्यास, त्यानुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- ४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) मालेगांव विभागांतर्गत मदनीनगर नावाचे उपकेंद्र अस्तित्वात नाही. मालेगांव (जि.नाशिक) येथील ३३/११ के.व्ही. आझादनगर उपकेंद्रात ११ के.व्ही.ची सी.टी. नादुरुस्त झाल्यामुळे दिनांक २९.१२.२०१७ रोजी महावितरण कंपनीच्या टेस्टिंग टीमद्वारे आझादनगर उपकेंद्रात पाहणी करण्यात आली असता ११ के.व्ही.इनकमवर ३ च्या सर्व सी.टी.नादुरुस्त झाल्यामुळे D.C.केबल जळाली व ११ के.व्ही वाहिन्यांचे रिलेसुध्दा नादुरुस्त झाले होते. सदर दिवशी उपकेंद्रातील चालू स्थितीतील ऑईलने भरलेली सी.टी. फुटल्याने सदरच्या सी.टी.ने पेट घेतला होता. सदरील नादुरुस्त झालेली उपकरणे बदलून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

(२) व (३) तसेच ३३/११ के.व्ही. आझादनगर उपकेंद्रात आर्थिंग खराबीमुळे १० एम.व्ही.ए. क्षमता असलेला विद्युत रोहित्र दिनांक ३०.१२.२०१७ रोजी नादुरुस्त झाला होता व दिनांक ०२.०१.२०१८ रोजी १० एम.व्ही.ए.चा रोहित्र बदलविण्यात आला होता. तसेच दिनांक १५.०१.२०१८ रोजी सदर उपकेंद्रातील बॅटरी सेट बदलविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्रात स्वदेशी विमान बनविण्याच्या कारखान्याबाबत

(३२) ११६२७४ (२३-०४-२०१८) श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत भारतीय बनावटीचे विमान बनविणारे उद्योजक कॅप्टन अमोल जाधव यांचेशी दिनांक १९ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास ३५ हजार कोटींचा

वि.स. ५३६ (२५)

करार (MOU) करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकल्प राज्यातील कोणत्या भागात व प्रत्यक्ष केव्हा सुरु करण्यात येणार आहे व त्यासाठी किती जमिनीची तसेच रोजगार क्षमतेची आवश्यकता लागणार आहे,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२१-१२-२०१८) : (१) होय हे खरे आहे.

- (२) सदर प्रकल्प राज्यातील कोकण विभागात(पालघर) सुरु करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे. त्याकरिता अंदाजे ३०० एकर इतक्या प्रमाणात जमिनीची मागणी आहे. तसेच सदर प्रकल्पास अंदाजित १०,००० इतकी रोजगार निर्मिती प्रस्तावित असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
- (३) घटकासमवेत पाठपुरावा करण्यात येत असून, शासनाच्या प्रचलित नियामनुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कर्णबधीर व मुकबधीर अनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत

(३३) ११६४९८ (२३-०४-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्णबधीर व मुकबधीर अनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रत्येकी हजार रुपये अनुदान मिळत असल्याचे माहे नोव्हेंबर २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाकडून मोफत गणवेश व मुबलक अनुदान मिळत नसल्याने पालकांना या विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विशेष योजना असून कर्णबधीर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही शासकीय योजना नाही, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाकडून मिळणाऱ्या कर्णबधीर व मुकबधीर अनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत तसेच शासकीय योजना राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२१-१२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) व (३) नाही.
 - (४) व (५) प्रश्नच उद्भवत नाही.
-

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत कृषि क्षेत्रासाठी बँकानी आणि पतसंस्थांनी कर्ज पुरवठा करण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय

(३४) ११६८०० (०४-०८-२०१८) श्री.नारायण पाटील (करमाळा), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), डॉ.राहूल पाटील (परभणी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या दि. १० मे, २०१८ रोजी झालेल्या १३९ व्या बैठकीत सन २०१८-१९ च्या सुमारे ५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास मंजूरी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामध्ये कृषि क्षेत्रासाठी ८५ हजार ४६४ कोटी रुपयांचा समावेश करून शेती आणि पुरक क्षेत्रासाठी बँकांनी आणि पतसंस्थांनी प्राथम्यक्रमाने कर्ज पुरवठा करावा असाही निर्णय घेण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निर्णयाच्या अनुषंगाने अंमलबजावणीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. सुभाष देशमुख (१९-१२-२०१८) : (१) होय

(२) अंशतः खरे आहे,

सदर पतधोरणाची अंमलबजावणी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सदस्य बँकांनी महाराष्ट्र राज्यात प्राथम्य क्रमाने करावयाची आहे. या समितीद्वारे कृषि क्षेत्रासाठी ८५ हजार ४६४ कोटी रुपयांचा लक्षांक निर्धारित केलेला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सदस्य बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका, ग्रामिण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सुभद्रा स्थानिक बँक या बँकांचा समावेश होतो.

(३) दि. ३०.०६.२०१८ अखेर राज्यातील बँकांनी रु. ४,३४,५९१ कोटी उद्दिष्टापैकी रु. १,०२,०९९ कोटी इतकी उद्दिष्ट पूर्ती केलेली आहे.

पडळ (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) उपकेंद्रातील रोहित्र दुरुस्ती भवनाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(३५) ११९९७८ (२८-०७-२०१८) श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहवाडी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पन्हाळा तालुक्यामधील (जि.कोल्हापूर) पडळ उपकेंद्राला तीन वर्षांपूर्वी मंजूर मिळूनही रोहित्र दुरुस्ती भवनाचे काम प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचे काम प्रलंबित राहण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, या दुरुस्ती भवनाचे काम तातडीने सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१), (२) व (३) नादुरुस्त वीज ट्रान्सफॉर्मर त्वरित दुरुस्त करण्याच्या दृष्टीने तालुक्याच्या ठिकाणी महावितरण कंपनीमार्फत रोहित्र भवन उभारण्याचा निर्णय डिसेंबर, २०१५ मध्ये घेण्यात आला. परंतु रोहित्र भवनाच्या उभारणीकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काढण्यात आलेल्या निविदांना वारंवार मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद प्राप्त झाला. राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये निवड केलेल्या एकूण ५० रोहित्र दुरुस्ती भवन केंद्रांच्या यादीमध्ये कोल्हापूर परिमंडळाचा समावेश नाही. त्यामुळे पडळ येथे रोहित्र भवन उभारणी करण्यात आलेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दलित वस्ती (जि.अकोला) विकास योजनेतील कामे अद्याप अपूर्ण असल्याबाबत

(३६) १२०१७६ (२६-०७-२०१८) श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील दलित वस्ती विकास योजनेतील ४१८ कामांपैकी १२७ कामे अद्याप ही अपूर्ण असल्याची बाब माहे मे, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी देऊन ही कामे अपूर्ण आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२१-१२-२०१८) : (१) खरे आहे,

(२) व (३) ४१८ कामांपैकी २० कामे अपूर्ण असून अपूर्ण कामांबाबत संबंधितांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सुधागड तालुक्यातील (जि.रायगड) गावातील विद्युत समस्यांबाबत

(३७) १२०५७१ (२८-०७-२०१८) श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जांभूळपाडा, नवघर, वऱ्हाड, गाठेमाळ, दांडकातकरवाडी (ता.सुधारगड, जि.रायगड) आदि गावांमध्ये विद्युत वहिन्या लॉबकळत असून अनेक ठिकाणी रोहित्र उघड्या स्थितीत आहेत तसेच अनेक गावांमध्ये विजेचे खांब जीर्ण झालेले आहेत, हे खरे आहे काय,

वि.स. ५३६ (२८)

(२) असल्यास, या भागातील अनेक ठिकाणी लॉबकळणाच्या विद्युतवाहिन्याचा एकमेकांना स्पर्श होऊ नये म्हणून विद्युत वाहिन्या दोरीला दगड बांधून लटकवून ठेवल्या आहेत हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर विद्युत वाहिन्या कधीही तुटण्याची शक्यता असल्याने तेथील नागरिकांच्या जीवित्तास धोका निर्माण झाला असून याची शासनाने पाहणी केली आहे काय, त्यानुसार सदर कामे करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सन २०१७-१८ मध्ये पाली उपविभागांतर्गत सर्व गावांमध्ये विविध ठिकाणी लटकलेल्या वाहिन्यांना एकूण ४२९९ स्पेसर्स ठेकेदारामार्फत योग्य त्या अंतरावर लावण्यात आलेले आहेत.

(३) रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा, नवघर, वऱ्हाड, गाठेमाळ, दांडकातकरवाडी आदि गावे व इतर गावे रोहा विभागातील पाली उपविभागात येतात. सदर गावांमध्ये उन्नतीकरण व आधुनिकीकरण (U & M) व देखभाल व दुरुस्ती (O&M) या योजनेअंतर्गत आजपर्यंत लघुदाब वाहिनीचे एकूण २१० गंजलेल्या खांबांपैकी ११५ खांब तसेच एकूण जिर्ण झालेल्या १२ किमी लघुदाब वाहिनीपैकी ६.३० किमी लघुदाब वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित गंजलेले विद्युत खांब व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलण्याची कामे पं. दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत करण्यात येत आहेत. त्यामध्ये पाली उपविभागांतर्गत एकूण लघुदाब वाहिनीचे ३५ खांब बदली करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच विभागीय स्तरावर गंजलेले खांब व विद्युत वाहिनीचे संचलन व सुव्यवस्थेकरीता (ओ अँड एम) रु.१०/- लाख किमतीची कामे दि.१३.०६.२०१८ रोजीच्या कार्यादेशाद्वारे विद्युत ठेकेदारास देण्यात आली आहेत. सदर निविदे अंतर्गत अंदाजे ६० खांब व ३ किमी वाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी
पतसंस्था नियामक मंडळाच्या कामकाजाबाबत

(३८) १२०६७९ (२३-०७-२०१८) श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५३६ (२९)

(१) राज्यात सुमारे १६ हजाराच्या आसपास कार्यरत असलेल्या पतसंस्थांच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेवून माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये अधिसूचना जाहिर केली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पतसंस्था नियामक मंडळ स्थापनेची रचना शासनस्तरावर निश्चित करण्यात येऊन सदर पतसंस्था नियामक मंडळाचे कामकाज सुरु झाले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर नियामक मंडळाच्या माध्यमातून कामकाज सुरु झाल्यानंतर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०२-०१-२०१९) : (१) अंशतः खरे आहे.

राज्यातील ग्रामीण / नागरी सहकारी पतसंस्थांच्या कामकाजामध्ये गुणात्मक सुधारणा करण्याच्या दृष्टीने दिनांक ७.९.२०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये प्रकरण अकरा -१अ समाविष्ट करण्यात आले आहे.

सदर प्रकरणातील कलम १४४-१३अ मध्ये पतसंस्थांसाठी महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे.

(२) व (३) सदर तरतूदीनुसार नियामक मंडळ गठीत करावयाची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महागाव (जि.यवतमाळ) तालुक्यातील मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम
करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(३९) १२०९४६ (२६-०७-२०१८) श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महागाव (जि.यवतमाळ) तालुक्यात सामाजिक न्याय विभागामार्फत मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा.सामाजिक न्याय राज्यमंत्री यांना दिलेल्या लेखी निवेदानानुसार सचिव, सामाजिक न्याय विभाग यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यासुमारास दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१३-१२-२०१८) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खडकी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील एका व्यक्तीचा
विजेचा शॉक लागुन झालेला मृत्यु**

(४०) १२१०४५ (२८-०७-२०१८) श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खडकी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील श्री तुकाराम कामाजी कसबे या ६५ वर्षीय व्यक्तीचा विजेचा शॉक लागुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दि.२५.०५.२०१८ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे ते खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त घटनेबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले,

(३) असल्यास, मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणेबाबत तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) होय, विद्युत निरीक्षक, सोलापूर यांच्या चौकशी अहवालानुसार श्री.तुकाराम कामाजी कसबे हे खडकी ता.मंगळवेढा, गट नं. ९०/१ मधील विहिरीवरील पेटीतून पंपासाठी जाणाऱ्या विद्युत भारीत केबलचे उघडे जोड पक्कडच्या सहाय्याने हाताळत असताना दिनांक २५.०५.२०१८ रोजी वीजेच्या संपर्कात आल्याने वीजेचा धक्का बसून त्यांना प्राणांतिक अपघात घडला, असे आढळून आले.

(३) विद्युत निरीक्षक, सोलापूर यांच्या अभिप्रायानुसार सदर अपघात ग्राहकच्या संच मांडणी आवारात (Consumer Premises) झाला असल्याने, सदर अपघातास मयत हे स्वतः जबाबदार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देय नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलढाणा जिल्हयात एनसीसी कंपनी,हैद्राबाद यांचे एमएसईडीसी लि. कंपनीची
गावठाण फिडर सेप्रेसनची कामे केलेल्याना त्यांचे देयक अदा करण्याबाबत**

(४१) १२१०८१ (२८-०७-२०१८) डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.अरुण कुलकर्णी यांनी बुलढाणा जिल्हयात एनसीसी कंपनी, हैद्राबाद यांचे एमएसईडीसी लि. कंपनीची गावठाण फिडर सेप्रेसनची कामे करुनही त्यांचे देयक देण्यास टाळाटाळ करित असल्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी दि.५.४.२०१७ च्या सुमारास मा.उर्जामंत्री यांना लेखी निवेदन देऊन अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय,त्यानुसार याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

वि.स. ५३६ (३१)

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व कार्यवाहीचे स्वरूप काय आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) मे. लक्ष्मी कंस्ट्रक्शन वर्क्स यांचेकडून दिनांक २७.०४.२०१७ रोजी सदरचे निवेदन महावितरण कंपनीस प्राप्त झालेले आहे.

(२) महावितरण कंपनीतर्फे गावठाण फिडर सेपरेशन योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील कामांचे कंत्राट मे.एन.सी.सी. लिमिटेड, हैद्राबाद यांना दिनांक ०७.०१.२०११ रोजीच्या कार्यादेशान्वये देण्यात आलेले होते. सदर कामे पूर्ण झालेली आहेत.

मे.लक्ष्मी कंस्ट्रक्शन वर्क्स यांचेकडून दिनांक २७.०४.२०१७ रोजी प्राप्त झालेल्या निवेदनानुसार असे कळते की, सदरच्या कामात मे. लक्ष्मी कंस्ट्रक्शन वर्क्स हे एन.सी.सी. लिमिटेड यांचे उप कंत्राटदार होते. या दोघांमधील व्यवहार ही सर्वस्वी या दोघांमधील बाब असून महावितरण व मे. एन.सी.सी. लिमिटेड, हैद्राबाद यांच्या दरम्यानच्या कंत्राटातील अटी व शर्तीनुसार १०% रिटेंशन (Retention) वगळता कंत्राटदाराच्या सर्व देयकांची रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी विकास विभागातर्गत सुरु केलेल्या खाजगी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत मराठी माध्यमाचे शिक्षक कार्यरत असल्याबाबत

(४२) १२१०९० (२६-०७-२०१८) श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात आदिवासी विकास विभागाच्या शिफारसीने सुरु असलेल्या नामांकित इंग्रजी माध्यम शाळेमधील बहुतांश शिक्षक हे मराठी माध्यमातील शिक्षण घेतलेले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मराठी माध्यमातील शिक्षकांच्या नियुक्तीमुळे नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विष्णु सवरा (१३-१२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

शासन निर्णय दिनांक १८.५.२०१८ मधील परिशिष्ट अ मधील प्रपत्र-अ (१) नुसार शाळाविषयक अनिवार्य निकषामधील निकष क्रमांक २ नुसार "नामांकित शाळेतील किमान ९० टक्के शिक्षकांचे (भाषा व क्रिडा विषयाचे शिक्षक वगळता) शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच झालेले असावे तसेच शिक्षकांची शैक्षणिक अर्हता नियमानुसार आवश्यक आहे.

तसेच दिनांक ११.६.२०१८ रोजीच्या पत्रान्वये शाळेची निवड करताना संबंधीत शाळेतील एकूण शिक्षकांपैकी ९० टक्के शिक्षकांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्यांना

इंग्रजी लिहिता, वाचता व अस्खलितपणे बोलता येणे आवश्यक आहे. याबाबत सदर शिक्षकांची आदिवासी विकास विभागामार्फत चाचणी घेण्यात येईल व ती सदर शाळा/संस्थावर बंधनकारक राहील.

शासन निर्णयातील सुधारीत तरतुदीमुळे नामांकित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक असून विभागाकडून नामांकित शाळांची चाचणी घेण्यात आल्यानंतर ज्या नामांकित शाळांमध्ये अशाप्रकारे शिक्षकांची नियुक्ती केलेली आढळून येणार नाही अशा नामांकित शाळांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(२) हे खरे नाही.

(३) आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणेबाबत शासन निर्णय दिनांक १८.५.२०१८ नूसार नामांकित शाळा निवडीकरीता खालील बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत.

अ) "नामांकित शाळेतील किमान ९० टक्के शिक्षकांचे (भाषा व क्रिडा विषयाचे शिक्षक वगळता) शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच झालेले असावे तसेच सर्व शिक्षक अर्हताप्राप्त असावेत.

ब) नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून इयत्ता १० वी च्या कमीत कमी तीन बॅच उत्तीर्ण झालेल्या असाव्यात.

क) शाळेमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र प्रयोगशाळा असाव्यात.

ड) शाळेमध्ये ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, स्पोर्ट्स रुम, म्युझिक रुम, आर्ट रुम इत्यादी करीता स्वतंत्र वर्गखोल्या असाव्यात.

इ) संगणक प्रयोगशाळेत पूर्णवेळ प्रशिक्षित संगणक तज्ञ/प्रशिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे.

ई) शाळेत पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक, संगीत शिक्षक व कला शिक्षक असणे आवश्यक आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईप्रमाणे भिवंडीत (जि.ठाणे) स्वतंत्र कापड मार्केटच्या उभारणीबाबत.

(४३) १२११५३ (२३-०७-२०१८) श्री.महेश चौघुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशाची कापडाची मागणी पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या भिवंडीत ११ ते १२ लाख यंत्रमाग असून जवळपास १५ लाख कामगार काम करत असूनही येथे मार्केट नसल्याने भिवंडीतील लाखो यंत्रमाग व्यावसायिकांना मुंबईची वाट धरावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईप्रमाणे भिवंडीत स्वतंत्र कापड मार्केट उभारणीला शासनाने प्राधान्य द्यावे अशी मागणी यंत्रमागधारकांची शिखर संस्था असलेल्या पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रमोशन कॉन्सिलने केली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५३६ (३३)

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (०१-०१-२०१९) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) ३६३ सहकारी संस्थांचे
लाखो रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून असल्याबाबत**

(४४) १२१२१२ (०४-०८-२०१८) डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हातकणंगले तालुक्यातील (जि. कोल्हापूर) ३६३ सहकारी संस्थांवर माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान सहकार विभागाने अवसायक नियुक्त करून दोन वर्षे पूर्ण झाली असून अवसायक संस्थांचे लाखो रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे प्रलंबित असल्याचे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अवसायक संस्थांची रक्कम वर्ग न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, त्यानुसार रक्कम वर्ग करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१९-१२-२०१८) : (१) नाही,

हातकणंगले तालुक्यातील अवसायन संस्थांचे निधी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर, शाखा हातकणंगले येथे विना कारवाई प्रलंबित नाहीत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक संघ. मर्या. मुंबई येथे झालेला गैरकारभार

(४५) १२१२६३ (२८-०७-२०१८) श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : तारांकित प्रश्न क्रमांक ८१४०५ ला दिनांक ३१ मार्च, २०१७ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५३६ (३४)

- (१) महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक संघ. मर्या. मुंबई यांच्या गैरकारभाराबाबत लोकप्रतिनिधींनी मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास यांना पत्र दिले आहे, हे खरे आहे काय.
- (२) असल्यास, सदर पत्रातील मुद्देनिहाय दिलेल्या गैरकारभाराची चौकशी केली गेली आहे काय,
- (३) असल्यास, केलेल्या चौकशीत काय आढळले, त्यानुसार गैरकारभारास जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुभाष देशमुख (१९-१२-२०१८) : (१) होय.

- (२) लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक संघ. मर्या. मुंबई या संस्थेच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी, श्री.शिवाजी पहिनकर, यांची एक सदस्यीय समिती पणन संचालनालयाने दिनांक २५/१०/२०१८ च्या पत्रान्वये नियुक्त केली आहे.
- (३) चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नागठाणे (ता.पलूस,जि.सांगली) येथे महावितरणकडून होत असलेला अनागोंदी कारभार

(४६) १२३७६७ (२८-०७-२०१८) श्री.विश्वजित कदम (पलूस कडेगाव), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागठाणे (ता.पलूस, जि.सांगली) येथे सुमारे ५०० हून अधिक कृषीपंपाच्या जोडण्या असून महावितरण शेतक-यांना अस्पष्ट बिले पाठवून तात्काळ न भरल्यास सरसरकट दहा रुपये प्रमाणे प्रत्येकाकडून दंड वसूल करत असल्याचे माहे जून,२०१८ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महावितरणने रीडिंग घेणे, बिल वाटप करणे यासाठी कंत्राटी पध्दतीने यंत्रणा राबविली असून कंत्राटी यंत्रणा मनमानी पध्दतीने शेतक-यांना दंडाची आकारणी करत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती नाहक दंड वसूली करणा-या संबंधितांवर कारवाई करण्याबाबत तसेच बिले योग्य रीतीने पाठविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

बिल प्रिंटिंग मशिनच्या तात्पुरत्या दोषामुळे काही बिलांची छपाई फिकट झाली होती मात्र सदर बिले वाचनीय होती.

(२) हे खरे नाही.

(३) संबंधित अभियंता यांनी गावातील वीज ग्राहकांकडे व बिल वाटप एजन्सीकडे याबाबत चौकशी केली.

(४) वीज बिल प्रिंटिंग एजन्सीला यापुढे वीज बिले सुस्पष्ट प्रिंटिंग करणेबाबत तासगांव महावितरण उपविभागीय कार्यालयाकडून पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर जिल्ह्यातील सतत नादुरुस्त होणारे ६३ kva चे रोहित्र
१०० kva मध्ये रुपांतरीत करण्याबाबत**

(४७) १२४१३२ (२८-०७-२०१८). श्री.न्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर, रेणापूर व औसा (जि. लातूर) तालुक्यातील सतत नादुरुस्त होणारे व त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे व कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने मिळण्यासाठी सदरस्थितीत मंजूर व कार्यान्वित असलेले ६३ kva चे रोहित्र १०० kva मध्ये रुपांतरीत करण्याबाबत लातूर ग्रामीण स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि.२३ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास मुख्य अभियंता,महावितरण परिमंडळ कार्यालय लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास. विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत व सदर रोहित्र क्षमता वाढवण्यास शासनास किती कालावधी लागेल ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेणापूर, लातूर व औसा तालुक्यातील एकूण ६७ रोहित्रे बदलण्याची मागणी केली होती. त्यापैकी रेणापूर व लातूर तालुक्यातील १२ रोहित्रे जिल्हा वार्षिक नियोजन समिती (DPDC) अंतर्गत बदलण्यात आले आहेत. तसेच औसा तालुक्यातील ६ रोहित्रे जिल्हा वार्षिक नियोजन समिती (DPDC) अंतर्गत बदलण्यात आले आहेत. ५ ठिकाणांच्या रोहित्रांची कामे प्रगतीपथावर आहेत. २ रोहित्रांवर भार कमी असल्याने बदलण्याची आवश्यकता नाही. उर्वरित ४२ रोहित्रांच्या क्षमतावाढीच्या कामांकरिता रु.३.९५/-

वि.स. ५३६ (३६)

कोटीच्या निधीची तरतूद करण्यासाठी सन २०१८-१९ मध्ये जिल्हा वार्षिक नियोजन समिती (DPDC) योजनेअंतर्गत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आला आहे. सदरील निधी प्राप्त झाल्यावर उर्वरित कामे त्वरीत करण्यात येतील.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्ह्यातील वीजवितरण पध्दतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आधारीत प्रणाली (System Improvement) राबविण्याबाबत

(४८) १२४७७४ (२८-०७-२०१८) श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्ह्यातील वीजवितरण पध्दतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आधारीत प्रणाली (System Improvement) राबविण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार शासनाने निधी उपलब्ध करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) वीज वितरण पध्दतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आधारीत प्रणाली (System Improvement) राबविण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती (DDUGJY) योजनेअंतर्गत रु.२८.१४ कोटी इतका निधी व एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) या योजनांतर्गत रु.३६.३६ कोटी इतका निधी केंद्र शासनाने मंजूर केला असून त्याअंतर्गत कामे सुरु आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा जिल्ह्यात व इतर भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कामांचे कंत्राट दिलेल्या एनसीसीएल कंपनीबाबत

(४९) १२५५२६ (२८-०७-२०१८) डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यात व इतर भागात विद्युत मंडळाचे पोल उभारणे, विद्युत तारा लावणे, ट्रान्सफार्मर, सबस्टेशन इत्यादी कामांचे कंत्राट एनसीसीएल या कंपनीला देण्यात आले होते मात्र त्या कंपनीने लक्ष्मी कन्ट्रक्शन कंपनी या कंपनीला उपकंत्राट दिले, हे खरे आहे काय,

वि.स. ५३६ (३७)

(२) असल्यास, सदरहू काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीने पूर्ण करूनही एनसीसीएल या कंपनीने डिपॉझिटचे १५०००००/- व ब्लास्टिंगचे ७५००००/- असे एकूण २२५०००००/- रुपये एवढी रक्कम देणे बाकी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू रक्कमेची मागणी केली असता साहित्य पावसात वाहून गेल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांना विमा कंपनीकडून सर्व साहित्याची रक्कम मिळाली असताना लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रलंबित रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(५) असल्यास, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला त्यांची देय रक्कम तातडीने देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१४-१२-२०१८) : (१) व (२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) मे.एन.सी.सी.लिमिटेड, हैद्राबाद आणि मे.लक्ष्मी कन्स्ट्रक्शन वर्क्स या दोघांमधील व्यवहार ही सर्वस्वी या दोघांमधील बाब असून महावितरण व मे.एन.एन.सी. लिमिटेड, हैद्राबाद यांच्या दरम्यानच्या कंत्राटातील अटी व शर्तीनुसार १०% रिटेंशन (Retention) वगळता कंत्राटदाराच्या सर्व देयकांची रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली आहे.

राज्यात कांदा साठवणूकीसाठी चाळी बांधण्याबाबत

(५०) १३२८०२ (०४-१२-२०१८) श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ११ हजार मेट्रिक टन कांदा १२ कोटी रुपये खर्चून खरेदी केला असून, सदर कांद्याची साठवण करण्याकरीता पुरेशा चाळी मिळत नसल्याने निर्धारित २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करावयाचा असल्याने, नाफेडला अडचणी निर्माण होत असल्याचे माहे जुलै, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कांदा साठविण्याकरीता पुरेशा चाळी बांधण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१२-०२-२०१९) : (१) होय,

(२) चालू हंगामात शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा साठवणूक केल्यामुळे, नाफेडसाठी कांदा चाळी उपलब्ध झाल्या नाहीत.

वि.स. ५३६ (३८)

(३) राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत मागील २ वर्षात १७०७२ कांदा चाळी उभारण्यात आल्या असून, त्यांची साठवणूक क्षमता ३.८८ लाख मे. टन इतकी आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.